

1st August, 2024

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai — 400001
Scrip Code: 511736

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of copies of newspaper advertisement for un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30th June, 2024

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of newspaper advertisement of un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30th June, 2024 published in newspaper "Business Standard and Mumbai Lakswadeep" on 1st August, 2024. The same has been made available on the Company's website at www.ushdev.com.

Kindly take the same on record and display the same on the website of your exchange.

Thanking you

Yours faithfully,

For Ushdev International Limited



Alisha Khandelwal Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

(Ushdev International Limited was under Corporate Insolvency Resolution Process as per the provisions of IBC, 2016. The Resolution plan was approved by National Company Law Tribunal, Mumbai Special Bench on 3rd February, 2022. As per resolution plan the all the powers vest with the Implementing Agency (IMA) appointed by the Resolution Applicant and Committee of Creditors).


CIN: L40102MH1994PLC078468

Registered Office: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai - 400001

Corporate Office: Apeejay House, 6th Floor, 130 Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023

Phone: +91-22-61948888 Fax: +91-22-22821098 E-mail: info@ushdev.com Website: www.ushdev.com

		कार्यपालक अभियंता का व ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रम							
ग्रामाण काय विमाग, काय प्रमुक्त पुमका ई−निविदा आमंत्रण सचना									
<u>\$—Ioliqial 31181301 सूचणा</u> निविदा संख्या— 04/2024-25/RWD/EE/DUMKA दिनांक− 29.07.2024									
 कार्यपालक अभियंता ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, दुमका द्वारा निम्न विवरणी के अनुसार E-procurement पद्धति से 									
निविदा आमंत्रित की जाती है। क. आईडेंटिफिकेशन कार्य का नाम लंग प्राक्कस्ति राशि (रू० में) कार्य समाप्ति									
	संख्या / पैकेज संख्या								
	RWD/DUMKA/11	आमडीहा से सारखी पहाड़ पहाड़िया टोला तक पथ का सुदृड़ीकरण कार्य।	2.000	12,11,7 5,600	बारह करोड़ ग्यारह लाख	15 महीने			
Ц	STPKG-17/2024-	सहारों से बौद्रनिया तक पथ का सुद्वीकरण कार्य।	3.150		पचहत्तर हजार				
	25	पी.डब्ल्यू.डी. रोड गड़ियापानी से टाईजोर भाया बेलिया, डुमरतल्ला तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	5.020		छः सौ।				
-		पी.डब्ल्यू.डी. रोड छतरचुओं से बाबुपुर भाया कुम्हारबांध तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	2.922						
٦		झुझको से मधुबन संधाल टोला तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	5.025						
╗		बोदापहाड़ी से टेसापुल्ली तक पथ का सुदृद्रीकरण कार्य।	4.400	Ī					
		टेनीजोर (टाईजोर) से दौरिया तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	2.979						
	RWD/DUMKA/12	का सुदृढीकरण कार्य।	2.715	12,26,3 7,200	बारह करोड़ छब्बीस लाख	15 महीने			
	STPKG-18/2024- 25	कुण्डापहाड़ी संधाल टोला से कुण्डापहाड़ी मोहली टोला तक पथ का सुदृद्धीकरण कार्य।	1.780		सैंतीस हजार दो सौ				
0		रांगा मोड़ से कुलाईपुरा मोड़ तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	3.150	1					
1		बुढीचापड से बुढीचापड तक पथ का सुदुडीकरण कार्य। मधुबन संथाल टोला से मधुबन पहाडिया टोला तक पथ का	2.600 1.700	-					
		सददीकरण कार्य।							
3		टांयजोर से कालाजोरी होते हुए डंगालपाड़ा आर.ई.ओ. तक पथ का सुदृद्वीकरण कार्य।	3.100						
4		पी.डब्ल्यू.डी. एथ से सीतपहाडी तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	2.800						
5		पी.डब्ल्यू.डी. रोड रांगा से पहाडपुर तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	1.720						
6		पी.डब्ल्यू.डी. पथ कारूडीह से पर्यतपुर तक पथ का सुदुदीकरण कार्य।	2.207						
7		पुरनाखोड़ा से पुरनाखोड़ा तक पथ का सुदूदीकरण कार्य।	3.400	ļ					
	RWD/DUMKA/13	पिपरजोरा से कारमो तक पथ का सुदुर्दीकरण कार्य। खेराबांद से मजदीहा तक पथ का सुदुर्दीकरण कार्य।	2.100	10.62.7	दस करोड	15			
0	/ NWD/DOWKA/13	हरिपुर से मोहनपुर तक पथ का सुदृद्दीकरण कार्य।	1.550	1,200	बासठ लाख	गही ने			
2	STPKG-19/2024-	चमराबहियार से नारयणपुर तक पथ का सुदुदीकरण कार्य।	1.600	2,200	इकहत्तर हजार				
2	25	दीलतपुर मोड से दीलतपुर तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	1.050	i	दो सौ				
3		बेलगुमा मोड़ से बाबा बरदानीनाथ मंदिर भाया चमराबहियार तक पथ का सुद्वीकरण कार्य।	6.500						
4		तिलबरिया मोड़ से तिलबरिया तक पथ का सुद्रवीकरण कार्य।							
5		कनियापुर मोड़ से कनैयापुर तक पथ का सुदृदीकरण कार्य।	2.000						
5		सिंहनी मोड से कोलहारिया तक पथ का सुदूदीकरण कार्य।	1.400						
7 3		इखिया मोड़ से इखिया तक पथ का सुदृद्रीकरण कार्य।	1.950 2.445						
9		अम्बा मोड से जामधारा तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य। सतपहाड़ी से सांपडहर जरमुंडी तक पथ का सुदृढ़ीकरण कार्य।	2.025						
)	RWD/DUMKA/14	पी.डब्ल्यू.डी. रोड से सिरुआडीह तक पथ का सुदृद्रीकरण कार्य।	1.500	10,27,0	दस करोड़ सताईस लाख	15 महीने			
ī	STPKG-20/2024- 25	काय। पी.डब्ल्यू.डी. रोड से केन्द्रपहाडी तक पथ का सुदृदीकरण कार्य।	1.540	2,000	दो हजार छः	1011			
2	2.5	वायपानी से बाबूपाड़ा (पगदाहा), विरूडीह होते हुए हरीसंगा तक पथ का सुदृदीकरण कार्य।	13.00	İ	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \				
3		आर.ई.ओ. रोड (कारूबीह) से संथाल टोला तक पथ का सुदृढीकरण कार्य।	3.300						
4		कारूडीह से करमाटांड तक पथ का सुद्दुडीकरण कार्य।	2.500	i	i i				
1. वेबताई में निर्देश प्रकारन की तिर्फ 65.05.2024 2. —िनिया प्रति को अधिन विरिष्ट एं बताय 2018.2024 अपरायत 5.00 बजे राज । 3. —िनिया प्रति को अधिन विरिष्ट एं बताय 2018.2024 अपरायत 5.00 बजे राज । 3. —िनिया प्रत्य के प्रकारन की तिर्फ 2018.2024 एंडिंग प्रता पूर्वार 11.50 अपरायत 15.00 को जिस्सा कार्य प्रमाण 15.00 की नियं कार्य के जिस 2018.2024 एंडिंग प्रता पूर्वार 11.50 की जिस कार्य प्रमाण 15.00 की जिए कार्य प्रमाण 15.00 की जिस कार									
r. विस्तृत जानकारी के लिए jharkhandtenders.gov.in/नोटिस बोर्ड में देखा जा सकता है। कार्यपालक अभियंता, PR 331206 Rural Work Department(24-25)#D ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल दुमका									
€3	31206 Rural W	ork Department(24-25)#D	વામા	ण काय ।	वनाग, काय प्र	।गरुल दुसक			



	नमुना ९		ΙĻ	4 - 1			
	(नियम १४ व २४ पहा)		"t	•			
महाराष्ट्र	महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ यांच्या कलम १५० (२) अन्वये सूचना न्याअर्थी तातुका :- अपेश						
गावच्या फेरफारा	ज्याअया ता लुका :- अपरा गावच्या फेरफाराच्या नोंदवहीत खाली विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे जमिनीतील अधिकारांच्या संपादनासंत्रंधी नोंद करण्यात आली आहे.						
फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदीचा अनुक्रमांक किंवा तारीख	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरुप	ज्यातील अधिकार संपादन करण्यात आले आहे ते भूमापन व उपविभाग क्रमांक	pow Act, date	ers co calling of reci ed upo			
	श्रीचीच प्रकार: अपोग व उस्तांब प्रेरकारण दिशांक: 21/09/2022 साधिकी रिवालिया (स्तिक: 20/09/2022) साधिकी: उस्तांवार प्रकारण अपोक्ष स्वांता अपोक्ष राज्यांवार साधिक	८/१७/ज. ८/१७/अ	2	1.Bo Wag 2. Co Wag Loar 0023 Loar NPA Dem Rs.2 char			
ज्याअर्थी उक्त पे त्याअर्थी	रफारात तुमचा हितसंबंध आहे असे मानण्यास मना संयुक्तिक कारण आहे. आता मी, योगिनो मचिन्नेत्र घुले ज्या ठिकाणी उपरोक्त जमीन आहे त्या गावाचा तलाठी याद्वारे, उक्त पे त आहे व ग्री सचना मिळाल्याणसन पंधार दिवसांच्या आत उक्त नॉटीमंबंधी तमची हरकत कोणतीही अ	हरफाराच्या नोंदी संबंधी	the a	ise of f			

Rs. 9,75,000.00 and Rs. 3,00,000.00

TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED

IRDA Registration No. 108, dated January 22, 2001

www.tataaig.com



DISCLOSURE AS PER REGULATION 52 (8) READ WITH REGULATION 52 (4) OF THE SEBI (LODR),2015 **UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024**

		(₹ in Lakhs)			
		3 months e	nded / As at	Year ended / As at	
S. No.	Particulars	June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	
1	Total Income from Operations ¹	4,39,842	3,94,502	15,42,256	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	75,775	31,716	91,536	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	75,775	31,716	91,536	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	56,492	23,697	68,492	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] ²	NA	NA	NA	
6	Paid up Equity Share Capital	99,446	99,446	99,446	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,24,698	3,23,410	3,68,206	
8	Securities Premium Account	47,054	47,054	47,054	
9	Net worth	5,24,144	4,22,856	4,67,651	
10	Outstanding Debt	73,000	18,500	73,000	
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	
12	Debt Equity Ratio	0.14	0.04	0.16	
	Earnings Per Share (of ₹ /- each) —				
13	1. Basic:	5.68	2.38	6.89	
	2. Diluted:	5.68	2.38	6.89	
14	Capital Redemption Reserve	-	-	-	
15	Debenture Redemption Reserve	8,225	2,775	8,225	
16	Debt Service Coverage Ratio	50.85	78.49	24.43	
17	Interest Service Coverage Ratio	50.85	78.49	24.43	

- Total Income from Operations represents Gross Premium Written.
- 2 The new Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to Insurance Companies in India.
- 3 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI(Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of quarterly and year to date Financial Results are available on the website of the Stock Exchange(www.bseindia.com)

Place : Mumbai Date : July 30, 2024 For and on behalf of the Board of Directors Neelesh Garg

Managing Director & CEO DIN: 03435242



LOST & FOUND

I, Milap Bhimraj Mehta R/O No. 2603/04 Padmavati Tower, Grant Road East Mumbai - 400007 have lost my 1000 HBL Power System Ltd. Share Certificate No. 10063 Folio No. HBL 004979 Dist. No 131991 to 132990 Lost Report No. 55921/2024 Dated: 24/07/2024.

Mo. 9833073043

PUBLIC NOTICE to 10 both inclusive (5 Shares each Rs. 50) of Top Most Co-op Housing society Ltd (known as Satya Sadan) standing in the ames of Heena Javesh Koradia & Mamta Hasmukh Koradia have been reported lost/misplaced and that an pplication for issue of Duplicate Pertificate in respect thereof has been made o the society at 5 Satya Sadan, Prabhat Colony, Santacruz (East), Mumbai 400055, to whom objection if any, against ssuance of such Duplicate Share Certificate should be made within 15 days rom the date of publication of this notice Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat. Place: Mumbai, Date: 01/08/2024

Heena Javesh Koradia & Mamta Hasmukh Koradia

जाहीर सूचना

माझ्या अशिलाच्या सचनेनसार सर्वसामान्य जनतेस येथे मनमा देण्यात येत आहे की मार्च अशील श्रीमती स्रतिता शशिकांत कोचरेकर यांना देनामेंट जागा अर्थात टेनामेंट क्र. ४२०. डी विंग, संकल्पन इमारत, संकल्पाना कोहौसोलि., ९० फिट रोड सर्व्हे क्र. १८१, धारावी, मुंबई - ४०००१७ क्षेत्रफळ २०२.७५ चौ.फ. ही जागा इच्छक खरेदीदा श्री. रोहीत अशोक शिखरे यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

आणि उपरोक्त टेनामेंट **स्वर्गिय शशिकांत यशवं** कोचरेकर यांच्या मालकीची आहे, ज्यांचे १५.०८.२०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चा माझे अशील कायदेशीर विवाहित पत्नी आहेत. आणि शशिकांत यशवंत कोचरेकर यांनी सदर टेनामेंट इरदायीदेवी तिलकु जैसवार यांच्याकडून दि. २ मार्च, २००९ रोजीच्या विक्री करानामानुसार खरेदी केले (सर्व दस्तावेज अ-नोंदणीकृत आहेत. आणि इरदायीदेवी तिलकु जैसवार या मूळ प्राप्तकर्त्या होत्या आणि मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ/म्हाडा यांनी दि. १९.०३.१९९६ रोजीचे ताबापत्र क्र. ५०४ आणि दि ०१.०३.१९९६ रोजीचे वाटपपत्र क्र. ३९४ नुसा टेनामेंट दिली होती.

जर कोणा व्यक्तीस, मयताचे कायदेशीर वारसदार यांना सदर फ्लॅट आणि उपरोक्त तारणाबाबत बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील म्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीं दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजत

आर.पी. चौबे (वकील) दिनांक: ०१.०८.२०२४ मोबा.:७२१९५८५८८५

PUBLIC NOTICE Notice is given on behalf of my client MR. AYUB IBRAHIM MALPURA (hereinafter referred to as 'my client'). My client states that he is holding on ownership basis, Flat No.103-B, Al-Khabbab Apartment, Western Park, Misgitta Wadi, Ghodbunder, Thane - 401 104, (hereinafter referre to as the "said Flat No.103-B")

to as the 'said Flat No.103-B'). My client would like to inform to the General Public that out of the title documents of the said Flat No.103-B, my client has lost and/or misplaced Agreement for Sale dated 29/06/2009 executed between M/s. Western Real Estate Pvt. Ltd., (Builder) and Mr. Ayub I brahim Mal pura (purchaser) i.e. my client, hereinafter referred as 'the said lost/misplaced document' and inspite of all her efforts to trace the said lost/misplaced document my client trace the said lost/misplaced document, my clier is not able to trace the same. My client state that she has not obtained/taken any loan against the said Flat No.103-B. My client has also lodged the missing complaint in the Kashigaon Police Station for the same in the register of missing items at Serail No.22809-2024 on 21/07/2024. Items at Serail No. 22809-2024 on 21/07/2024.
Therefore if any person/s who finds the said lost and/or misplaced Original document in respect of the said Flat No. 103-B, is requested to return the same to me at my address at 16, 1st Floor, Kaduji Mansion, Near Paramount Tower, Sahakar Road, Jogeshwari (West), Mumbai – 400 102 or if, any person having any claim in the above said Flat No. 103-B, by way of purchase, mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any other manner howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at my above mentioned address within 15 days from the publication of this notice and after the expiry of 15 days the claim or claims in respect of the said Flat No. 103-B flar, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned. AKBAR HUSSAIN PINDHARA (ADVOCATE)

पण मुंदई का टिव्हि रोज वाचा बड लक्षदाप

जाहीर सूचना

<mark>श्री. सुरेश वासुदेव कर्णिक</mark> हे इमारत क्र. १, ॲक्मे कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र. ६०५, ६वा मजला, ॲक्मे कॉम्प्लेक्स १, बी विंग. सीटीएस क्र. ११९५८, गाव मालाड, सुंदर नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई - ४०००६२ या सोसायटीचे सदस्य आहेत यांचे २५ ऑगस्ट. २०१२ रोजी कोणतेही वारसदार र नेमता निधन झाले.

मयताच्या पत्नीचे दि. १५.०१.२०१७ रोजी निधन झाले दोन मुली नामे श्रीमती स्वप्ना संखे व श्रीमती हर्षला **शास्त्री** यांनी दि. २०.०६.२०१७ रोजीचे मुक्तता करारनाम टारे मटर फ्लॅटमधील त्यांचे अधिकार माये अशील गिनेश **सरेश कर्णिक** यांच्या नावे मक्त केले. आमच्या अशिलांनी वर नमूद मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्सवर वारसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता गांच्याकडून सदर सूचना प्रकाशनपासून १४ दिवसांत आमचा पत्ताः १०१, मारुती चेंबर, मारुती लेन, फोर्ट मंबर्द ४००००१ दावा बाबत पराव्यांच्या प्रतींसह मागविले आहेत. जर विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास सोसायटीकडन असे समजले जाईल की. श्री. गितेश सुरेश कर्णिक यांच्या व्यतिरिक्त मालमत्तेवर कोणाचाही दावा नाही.

श्री. गितेश सुरेश कर्णिक यांच्या वतीने व करिता दिनांक: ०१.०८.२०२४ वकील आशिष डी देशपांडे ठिकाणः मुंबई

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Vasanth Sundar Naidu, Mr. Sunder Sudarshanan Naidu & Mr. Kamlesh Naidu through it power of attorney holder Vasanthi Sundar Naidu were the joints owners of the Flat vide Agreement for Sale dated 01/01/2018 bearing registration no. TNN- 10-14-2018 hereinafter refer to as said flat more particularly described in the schedule

hereas Mr. Sunder Sudarshanam Naic died on 24-02-2021 leaving behind Vasanth undar Naidu (Wife) Mr. Prashant Sundar Naidu (Son) And Mr. Kamlesh Naidu (Son) as his only legal heirs. Whereas Vasanth Sundar Naidu has gifted her 33.33% rights in the name Mr. Prashant Sundar Naidu vide "Gift Deed" dated 13/05/2024 bearing gistration no. TNN-04- 9232-2024

Any persons apart from the name mention naving any claim, rights, title, interest and demand whatsoever in below mentioned property hence they can claim within 14 days at the office of Adv. Aalaya A. Khan, having address at Office no. B-98, Shanti shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane-401107 from the date hereof failing which it shall be deemed that Mrs Vasanthi Sundar Naidu, Mr. Sunde ıdarshanam Naidu & Mr. Kamlesh Naid e the true and lawful owner of the said flat

chedule of the Property SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 003, Ground Floor, are admeasuring 12.63 sq. mtrs. (Built-Up) building no. C-9, in the society known as "UNIQUE AVENUE Co-Op Hsg. Soc. Ltd.," Situated at Shanti Park, Mira Road East, Thane-401107, Village: Bhayander, Taluka and District: Thane on land earing old survey no. 730, New survey No

Date: 01/08/2024 Place: Thane MUMBAI LAW FIRM; ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to the Public at large that my client Shri Mavashankar Hublal Yadav intends to make an application for transfer of membership in his own name in the prescribed form along with other documents to the society namely Neeraj Park Co-op Hsg. Soc. Ltd., Kashi Vishwanath Mandir, R. N. F Park, Bhayandar (E), Dist: Thane-401 105 in respect of Shop No.20, including Share certificate from the name of original owner Namely Shri Bahadu Faujdar Chaudhary. The Builders had sold the above shop to Shri Bahadur Fauidar Chaudhary by xecuting Agreement for Sale Dated: 01/02/1996 who sold said shop to Smt. Gyanti Mayashanka Yadav vide Agreement for Sale Dated 30-5-1996. My client acquired the said shop from his wife Smt Gyanti Mayashankar Yadav by executing Gift Dee

Dated 18/05/2016 duly registered. Any Person or persons having any claim/ objection interest or demand in respect of the Shop described above or any part thereof, as and by way of sale exchange, transfer, lease, Sub-lease, Mortgage, Gift enancy, leave and license, trust, inheritance bequest, possession, hypothecation, charge, lien asement or otherwise, howsoever, are hereb requested to inform in writing to the undersigned a ne address mentioned herein below within 15 days from the date of publication hereof with documentar roof/evidence thereof or otherwise any such purported claim/objection, interest, right, or demand and purposes and "no claim certificate" will be issued

Date: 01/08/2024 (Advocate High Court) Off: B/109, Narmada Jyoti CHSL, B. P. Road Bhayandar (E), Dist: Thane– 401105.

...Plaintiff

... Defendants

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI

(BANDRA BRANCH)

R.A.D. SUIT NO. 105 OF 2013

Mr. Elias Jerome Rodriques

Mumbai-400 049.

Mr. Keith A. Creado

Mr. Tvrone A. Creado.

1 (a)

Age 36 years, Occ. : Business, an adult, Indian Inhabitant of Mumbai, carrying on

business in the name and style of

Age and Occupation - Not known

2nd Floor, Del Co-op. Hsg. Society, 7,

Central Avenue, Opp. Anna Fleur,

Santacruz (West) Mumbai-400 054.

Ground Floor, Ann Fleur Building, Opp. Del Co-op. Hsg. Society

Santacruz (West), Mumbai-400 054

Age & occupation: Not known,

An adult, Indian Inhabitant

Mr. Trever Baban Gangawane

Age & occupation: Not known,

having his address at opposite

A. B. Nair Road, Juhu, Mumbai - 400 049.

whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants

praying therein that this Hon'ble Court be pleased to declare that the Plaintiff sq. Ft. Situated at CTS No. 511, A.B Nair Road, Santacruz (West), Mumbai -400

You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 33, 7th Floor, Court of Small Causes, Bhaskar Building, Anant Kanekar Marg, Bandra (East) Mumbai-400 051 in person or by authorised Pleader duly instructed on 06th August, 2024 at 02.45 P.M. O' Clock in the

afternoon to show cause against the Plaint and Application failing wherein, the said suit and Application will be heard and determined Ex-parte and also take notice that in deafult of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

You may obtain the copy of said Plaint/Application from Court Room No. 33

Give under the Seal of Court, this 22nd day of February, 2024

(R. K. Hajare)

Additional Registrar)

sun and Sand Hotel

The Defendant No. 1 (a) abovenamed,

049 and for such other and further reliefs.

Place: Mumbai

Date: 23/07/2024

Vailankinni Auto Service, situated at

A. B. Nair Road, Plot No. 511, Santacruz (West),

Mr. Aloysius Bertrand Credo (Since deceased)

Age & Occ. Not known, residing at Flat No. 5

Age & Occ: Not Known, residing at Flat No. 1,

Ms. Annie Baban Gangawane (Since deceased)

जाहीर नोटीस मला मिळालेल्या माहितीनुसार , गाव - दिवाणमान तालुका - वसई, जिल्हा - पालघर येथील जमीन सर्व्हे नं.- ६७/३ .क्षेत्र हे. आर. १७-८०-०० आर चौ. मीटर, हया जिमनी चे अनंतराज को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. हे मालक आहेत आणि मालक सदर सोसायटी इमारत पूनार्विकासीत

करण्याच्या विचारात आहेत आणि म्हणून इच्छुक व्यक्तींनी दिनांक १५/०८/२०२४ पर्यंत सोसायटीकडे त्यांचे सीलबंद निविदा घेऊन येण्याचे आवाहन केले आहे आणि सोसायटी निवडलेल्या पक्षांची घोषणा २५/०८/२०२४ रोजी मानश्री हॉल. गणपती iदिराजवळ, समता नगर, वसई (प) येथे सकाळी ११ ते ३ च्या दरम्यान जाहीर करेल.

पत्ता :अनंत राज सहकारी गृहनिर्माण संस्था लि अंबाडी रोड, दिवाणमान तालुका - वसई,जिल्हा - पालघर 809202

एमकॉन रसायन इंडिया लि. तीआयएन: यु२४३०४एमएच२०१६पीएलसी२८६१४७ नोंद्णीकृत कार्यालयः १०१/ए, १ला मजला, ॉक्सहिल हाऊस, प्लॉट – १६९, सीटीएस –१०४, बांगुर नगर, गोरेगाव पश्चिम, अय्यप्पा मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र – ४०००९०

Email: info@mconrasayan.com कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्यासह भागधारकांचे ई-मेल नोंद /अद्यायावत करणे

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) द्वितीय अधिनियम २०१८ चे नियम १८ (३) (१) नुसार कंपनीकडून सदस्यांना त्यांचे ई-मेल नोंद करण्याचे आणि बदलण्यासाठी वित्तीय वर्षातन किमान एकदा अग्रीम संधी दिली जाईल आणि अशा सदस्यांना विनंती केली जाईल की, त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करावेत किंवा नवीन ई-मेल अद्यायावत करून घ्यावे आणि न्या सदस्यांनी या पूर्वी ई-मेल नोद केले आहेत त्यांनी असे करणे आवश्यक नाही.

हणून ज्या भागधारकांनी अद्यापी त्यांचे ई-मेल आरटीएकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे र्ड – मे ल rnt.helpdesk@linkintime.co.ii वर पाठवावेत. जेणेकरून कंपनीला वार्षिक ार्वसाधारण सभेचे सूचना पाठविता येईल.

जोपर्यंत तुम्ही तुमचे ई-मेल आरटीए/ठेविदार नहभागिदाराकडे नोंद करीत नाहीत तोपर्यंत कंपनील अनिवार्य आवश्यक पत्रव्यवहार पाठविता येणा

एमकॉन रसायन इंडिया लि.करित दिनांकः ३०.०७.२०२४

TENDER NOTICE

Contractors for providing Galvanized Corrugated Sheet For Roofing, Shedding with M.S.Frame work for Terrace area of both.

A & B Wings & Security Guards Cabin at Monarch Co-op. HSG Ltd Champsi Bhimji Rd. Mazgaon Mum-10 Approx.7000 sqft to 9000sqft.

Further Details & exact measurements & specifications can be obtained form society office with prior appointment Interested firms may send their quotations by 9th Aug. 2024, 03.00 PM Contact: +91 98674 78288

जाहीर सूचना येथे सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे

की. श्री. कैलाश अर्जन उतकर, जे अधिक विशेषतः खाली वर्णन केलेल्या अनसचीतचे मालक व रहिवासी आहेत, जे मे.हाय-रॉक कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (विकासक) आणि श्री कैलाश अर्जुन उत्कर (भाडेकरू/रहिवासी) पांच्या दरम्यान दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी निर्देशांक-२बीबीई३-८५३०-२०२० सह नोंदणीकृत कायमस्वरूपी पर्यायी निवास कराराद्वारे हमी उप-निबंधक मंबई शहर-३ यांच्यासमक्ष

श्री. कैलाश अर्जुन उतकर यांचे दि.२१.०२.२०२३ रोजी अनुसूचीत फ्लॅट परिसर संदर्भात नामांकन न करता, मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात- १) श्रीमती गंगा कैलास उत्कर पत्नी), २) सौ. रेखा सुनील मरैया पूर्वीची रेखा hलाश उत्कर (विवाहित मुलगी), ३) श्रीमती रीना सुनील गोहर पूर्वीची रीना कैलाश उतकर (विवाहित मुलगी), ४) श्री. ऋषी कैलास उतकर (मुलगा) आणि ५) सौ. आरती संदीप मरैया पूर्वीची आरती कैलाश उतकर (विवाहित मुलगी) हे त्यांचे कायदेशीर वारस आणि सदर फ्लॅट परिमराचे उत्तराधिकारी म्हणन आहेत. आता श्रीमती गंग कैलाश उतकर यांनी सदर अनुसूचीत फ्लॅट तिच्य गावावर हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि म्हणून सर्व कायदेशीर वारस श्रीमती गंगा कैलाश उत्कर यांच्या नावे अनुसूचीत फ्लॅट परिसर संदर्भात त्यांचे हक, पद आणि हित सोडत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सदर फ्लॅट क्र.७०२ मालमत्तेवर विक्री. शेअर वारमाहक बक्षीम हस्तांतर करारनामा भाडेपदा उप-भाडेपट्टा, वाटप, परवाना, उप-परवाना परिरक्षा, वहिवाट, वारसाहक्क, लिस पेन्डन्स अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, एमओयु, लिव्ह ॲण्ड लासन्स, मृत्युपत्र किंवा जप्ती किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात आक्षेप/दाव्याचे १ष्ट्यर्थ दस्तावेज व इतर पराव्यांच्या प्रतींसह माझे कार्यालय २१६ दीपलक्ष्मी को.हौ.सो.लि., दसर मजला, बी.आय.टी. चाळ क्र. २५ समोर, एम.जी मार्ग, आग्रीपाडा, मुंबई - ४०००११ येथे सद सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांच्या** आत कळवावे. अन्यथा दावेदारांन त्यांचे दावा त्याग केले आहेत आणि असल्यार असे दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य गलमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील.

वर संदर्भित अनुसूची: (फ्लॅट परिसराचे वर्णन)

क्लॅट क्र.७०४, ७वा मजला, ४०५ चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ मोजमाप असलेले, एकता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. माधवराव गांगण गर्ग, आग्रीपाडा, मुंबई - ४०० ०११ सी.एस.क्र.१८७० (भाग) बेअरिंग प्लॉटवर उभे असलेले, एम.एम.सी. च्या भायखळा विभाग ई' प्रभाग, मुंबई शहराच्या जिल्हा आणि

> आज दिनांकीत १ ऑगस्ट २०२४ सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM RUKHSANA M SHAFI KAZI TO **RUKHSANA MOHAMMED** SHAFI KAZI VIDE GOVERNMENT OF

MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO. M 24121349, DATED : JULY 25 - 31, 2024.

CHANGE OF NAME

Rashmi Amin Khadye state hat my mother's name is wrongly mentioned as Swati Amin Khade n my old Passport no M5697662 Dated: 20/01/2015 issued at Mumbai

further state that her real and correct name is Swati Amin Khadye. That. Swati Amin Khade and

Swati Amin Khadye are of one and the same person (Deceased)

जाहीर सूचना पर्वांना येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे

अशिल **श्रीमती रेणू मोहनलाल विश्वकर्मा** यांनी फ्लॅट क्र. बी/४०२, साई श्रद्धा अपार्टमेंट को-ऑप हौसोलि., नोंद धारकांचे अनुक्रमांक ४२० ते ३०० असलेले रु. ५०/- प्रत्येकीचे १० पूर्णपणे भरण केलेले शेअर्स, साई श्रद्धा अपार्टमेंट को-आप हौसोलि, सर्व्हे क्र. ७६, हिस्सा क्र. १, सर्व्हे क्र. ५३, हिस्सा क्र. २, प्रगती नगर, मोरेगाव, ३० मीटर रस्ता, नालासोपारा पूर्व, ता. वसई, गालघर, महाराष्ट्र - ४०१२०९ ही जागा दि ३०.०६.२०१३ रोजी **मोहीत निता यमदा**ग्नी . गांच्यासह खरेदी केले आणि तद्नंतर दि ११० ११ २०१५ रोजी मास्या अशिलांच्या नावे म्लॅटमधील मोहीत निता यमदाग्नी यांचे ५०% शेअर्सद्वारे मुक्तता करारनामा स्वरुपात प्रतिज्ञापः केले आणि दि. १५.०३.२०२४ रोजी मुद्रांक शुल्व जमा करून सुविधा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्व जमा करण्यात आले आणि आता माझे अशील ह सदर फ्लॅटमधील १००% अधिकार, हक व हित

पासह मालक झाले आहेत. म्हणन सदर वत्तपत्र प्रकाशनानंतर जर कोणा व्यक्तीस सदर े फ्लॅटबाँबत शेअर्स हस्तांतरणासंदर्भात कार्ह दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपा माझे **वकील ए.के. उपाध्याय**, कार्यालय-दुकान क्र. २२. ओम विनायक दर्शन कोहौसो. मयरा बा ॲण्ड रेस्टॉरंटजवळ आचोळे रोड, सनशाईन गलासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९ येथे सद सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवा अन्यथा अशा व्यक्तींचा दावा त्याग अथवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल.

दिनांक: ०१.०८.२०२४ **ए.के. उपाध्या**य वकील उच्च न्यायालय (मुंबई) कार्यालय-दकान क्र. २२ ओम विनायक दर्शन कोहौसो, मयुरा बार ॲण्ड रेस्टॉरंटजवळ आचोळे रोड, सनशाईन नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

PUBLIC NOTICE

Mr. Praful Dwarkadas Sanghayi a Member holding 50.00% undivided right, title & intere in Flat No. 5 in Parle Laxmi Darshan CHS Ltd., situated at 92-93 Bajaj Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, died on 09/02/2016 Adv. Ratnakar T. Mishra hereby invite claims or objections from the heir/s or other claimants / objectors to the transfer of the said right, title & interest of the decease Member holding said Flat, within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of their claims / objection for transfer of 50.00% undivided right, title 8 nterest of the deceased Member. If no claim objections are received within the perio prescribed above at below mentioned address the Society shall be free to deal with the right title & interest of the deceased Member such manner as is provided under the bye laws of the Society.

Place: Mumbai Date: 01-08-2024 RATNAKAR T MISHRA Advocate High Cour Annawadi, Tople Wadi, Western Express Highway, Opp. Sai Service, Andheri (E) Mumbai - 400099

मनुग्राफ इंडिया लिमिटेड

गोआयएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७ नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, २रा मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००५. द्रर.:०२२-२२८७४८१५/ 0६२0, **फॅक्स**:0२२-२२८७०७०२,

ई-मेलःsharegrievances@manugraph.com वेबसाईट:www.manugraph.com

सूचना सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (लिस्टिं ग्यलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता नियम २' नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच भलेखापरिक्षात वित्तीय अहवाल इतर विषयांस विचारात घेणे याकरिता **सोमवार, १२ ऑगस्ट** २०२४ रोजी **मनुग्राफ इंडिया लिमिटेड**च्य पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सचना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्य www.manugraph.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरित

सही/-संजय शा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक: ३१ जुलै २०२४

जाहीर नोटीस

र्ख लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की , मल मेळालेल्या माहितीनुसार, गाव - दिवाणमान , तालुव - वसई, जिल्हा - पालघर येथील जमीन सर्हे नं. ६७/३ े क्षेत्र है आर १७-८० -०० आर चौ मीटर ह्या जमिनी चे अनंतराज को-ऑप.होसिंग सोसायर्ट लि. हे मालक आहेत आणि मालक सदर सोसायर्ट इमारत पूनार्विकासीत करण्याच्या विचारात आहेत आणि त्यासाठी वसई विरार्शाहर हानगरपालिकेकडून परवानगी मिळविष रक्रियेत आहेत.

तरी,सदर जमिनी संबंधी कोणाचिट्टी कोणत्यार्ट प्रकराची हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रियदर्श द्याल्यानंतर १४ दितसाने आह नम्नस्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर कागदपत्राच्या पुराव्यासह कळवावे वर दिलेल्य मुदातीत जर हरकत पोहोचली नाही तर सदर जिमनीच यवहार हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्य सोइन दिली आहे असे समजण्यात येईले.

श्री . तुषार आर . पाटील वकील ıत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुक • वसई जिल्हा - पालघर वसई, पश्चिम -४०१२०१

PUBLIC NOTICE

Shri/Shrimati Rabunnisa Moinuddin Khan and Mr. Sarwar Moinuddin Khan, Members of the Dar-al-Mawadda Co-operative Housing Society Ltd. having, address at 167/173, Dimtimkar Road, Mumbai-400008 and holding Flat No. 1104 in the building o he society, died on 4/09/2017 and 28/08 2013 respectively.

The society hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 1 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs support of his/her/their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased membe n the capital / property of the society in such nanner as is provided under the bye-laws o the society. The claims / objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be deal with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, i the office of the society with the secretary of the society between 2;30 pm to 5:00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Dar-al-Mawadda Co-op. Housing Society Ltd Place : Mumbai, Dated: 01/08/2024 Hon. Secretary

नोटीस श्री बाप्पा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई. नोंदणी क्र. बी.ओ.एम. / डब्लु. ई./ आर.एस.आर

(सी. आर.)/ ४५०/ सन ९३ - ९४ कार्यालयं :- १/१०९, सहकार सदन, पहिला मजला, दत्ताराम लाड मार्ग,

चिंचपोकळी, मुंबई - ४०० ०१२ ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासंदासाठी) श्री बाप्पा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई सर्व सन्माननीय भागधारक सभासद बंधू भगिनींना या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, पतपेढीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता शारदाश्रम विद्यामंदिर, डॉक्टर भवानीशंकर दादरकर मार्ग, दादर (पश्चिम), मंबई - ४०० ०२८, येथे आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित रहावे. हि विनंती.

मंबई. दिनांक - १ ऑगस्ट २०२४ आपला नम्र, (दिलीप रा. देसाई) संचालक मंडळाच्या वतीने

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my lient i.e. MR. MACKEY JOHN D'SOUZA that then Purchaser i.e MRS. RITA D'SOUZA purchased Flat No. 103, First Floor, in 'C' - Wing rea admeasuring 500 Sq. Ft., in the Building No. 1 of the society know as "OM SWASTIK C.H.S. LTD.", ir the complex known as "Padmavati Nagar", in Sector IV, situated a Village Bolinj, Virar (W), Taluka Vasai, District Palghar from then the Builders M/S. KRISH ENTERPRISES ov an Agreement for Sale Dated 26/10/2009 which was duly registered at the office of Sub-Registrar Vasai 2 pearing Registration No. Vasai 2 09486, Receipt No. 9487, date 26/10/2009. Late MRS. RITA D'SOUZA died on 21/06/2024 leaving ehind MR. MACKEY JOHN D'SOUZA - (Husband) as her only

egal heir to the said Flat. Now it is hereby requested that if any person and or institution having any claim / Right / Title/ Lien / Charge nterest in any way on the said property may give in writing with the proofs / evidence and supporting document thereof, to the undersigned within 14 (Fourteen) days from the late of publication of this notice Sd/-

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp. Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401202 Date: 01.08.2024 Place: Vasai

THE COSMOS CO-OP. BANK LTD वसुली व राइट-ऑफ विभाग, प्रदेश - २

ठिकाण: मुंबई

पत्रव्यवहाराचा पत्ता : होरायझन इमारत, पहिला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८. दुरध्वनी क्र. ०२२- २४४७६०१२/२८/५७/५८

सरफायसी कायदा-२००२ च्या नियम ३(१) आणि कलम १३(२) अन्वये नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली जाईल जेव्हा ते परत केले जाईल, हक न सांगता, अवितरीत केले जाईल आणि स्वीकारण्यास नकार दिला जाईल

खालील कर्जदारांनी बँकेकडून मिळवलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यात कसूर केली आहे आणि दि.२६.०४.२०२२ रोजी कर्जे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. सिक्यरिटायझेशन अँड रिकस्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट-२००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांना त्यांच्या शेवटच्या जात पत्यांवर नोटीस बजावण्यात आली होती. परंत ती दिली गेली नार्ह आणि म्हणन त्यांना या जाहिर सचनेद्वारे सचित केले जात आहे.

अ. क्र.	कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदाराचे नाव	कर्ज खाते क्रमांक	लागू मालमत्ता /प्रतिभूत मालमत्तेच्या फ्लॅटचे तपशिल	मागणी सूचना दिनांक व रक्कम	मालमत्ता / इमारत / सासायटीचे नाव तपशिल
۲.	श्री. संजीत सियाराम सिंग	०६२८०१२३६३९	फ्लॉट क्र. ४१०, ४थ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३२५ चौ. फूट. ३४.९७ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पाय-यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.०६.०७.२०२४ रोजी र.२९,३७,७६४.७९ अधिक दि.०१.०७.२०२४पास् त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	
۶.	श्री. बिक्की कुमार नंदन सिंग	०६२८०१२३६४८	फ्लॉट क्र. ४११, ४थ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३२५ चौ. फूट. ३४.९७ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.१२.०७.२०२४ रोजी रु.३०,०८,४४५.२६ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	बेस्ट अपार्टमेंट म्हणून जात इमारत, जिमन बेआरंग सर्वे क्र.२०२ भागावर बांधकामित सर्व भाग व खंड, गाव - मोरे, तालुका - वसई, जिल्हा - पालघर - ४०१ ३०५, वसईच्या उप-निबंधकाच्या क्षेत्रात.
₹.	श्रीमती सरिता लक्ष्मण यादव	०६२८०१२४२१३	फ्लॉट क्र. ३०२, ३ऱ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील सर्व भाग व खंड	दि.०६.०७.२०२४ रोजी इ.२४,०३,०००.७८ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	
٧.	श्री. अजय कुमार प्रवीण दुबे आणि श्रीमती आरती प्रवीण दुबे	०६२८०१२३६८४	फ्लॉट क्र. १०२, १ल्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.०६.०७.२०२४ रोजी इ.२७,९४,६४०.५५ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	
ч.	श्री. मंगेश प्रकाश वाघमारे	०६२८०१२३६९३	फ्लॉट क्र. २०३, २ऱ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.०६.०७.२०२४ रोजी इ.२७,८४,२२७.८४ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	परशुराम अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जिमन बेअरिंग सर्वे क्र. २, भागावर बांधकामित सर्व भाग व खंड, हिस्सा
ξ.	श्री. तेजस तुळशीदास तेंडुलकर	०६२८०१२३७०९	फ्लॉट क्र. २०२, २ऱ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.०९.०७.२०२४ रोजी इ.२६,८३,६०१.७८ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	क्र.२, गांव - नारिंगी, तालुका - वसई, जिल्हा - पालघर - ४०१ ३०५, वसईच्या उप-निबंधकाच्या क्षेत्रात.
9.	श्री. शेरसिंग सोळंकी	०६२८०१२३७१८	फ्लॉट क्र. २०१, २ऱ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.०९.०७.२०२४ रोजी र.२८,१८,५३०.३४ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	
८.	श्री. विशाल तुकाराम यादव	०६२८०१२३७३६	फ्लॅट क्र. ३०३, ३ऱ्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.१२.०७.२०२४ रोजी रु.२५,३२,३२५.४८ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	
۶.	श्री. सुरेंद्र दत्ताराम धनावडे	०६२८०१२३६७५	फ्लॉट क्र. १०१, १ल्या मजल्यावर, बिल्ट अप क्षेत्र ३५० चौ. फूट. म्हणजे ३७.६६ चौ.मी. (ज्यात बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड	दि.१२.०७.२०२४ रोजी इ.२६,०४,२६४.०१ अधिक दि.०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज व शुल्क.	

सुचना देण्यात येत आहे, अन्यथा सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये या सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पृढील कारवाई करण्यात येईल. क्रपया लक्षात घ्या की, सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (१३) अंतर्गत, वरील सदर कर्जदार/तारणकर्ता, सह-कर्जदार/तारणकर्ता आणि जामीनदारांना कॉसमॉस बँक को-ऑप.बँक लि. ची आमची पूर्व लेखी संमती न घेता, विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा वर वर्णन केलेले प्रतिभूत मालमत्तेचे हस्तांतरण आणि/किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे आणि सरफायसी कायदा, २००२ च्या सदर तरतुर्दीचे पालन न करणे हा सरफायसी कायदा २००२ च्या कलम २९ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

प्राधिकृत अधिकारी सरफायसी कायदा. २००२ अन्वये दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.

USHDEV INTERNATIONAL LIMITED

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001. Email: cs@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2024

	Extract of Standardic and Softsofidated Financial Results for the quarter chaca soft bune 2024									
	Rs. In Lakh (Except Earnings per Equity Share data)									
		STANDALONE				CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30th June 2024 (Unaudited)	Quarter Ended 31st March 2024 (Unaudited)	Quarter Ended 30th June 2023 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)	Quarter Ended 30th June 2024 (Unaudited)	Quarter Ended 31st March 2024 (Unaudited)	Quarter Ended 30th June 2023 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)	
1	Total Income from Operations	367.62	(72.17)	477.12	1.671.84	367.62	(72.17)	477.12	1,671.84	
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	(31.19)	(481.18)	(63.32)	(973.48)	(31.19)	(481.37)	(63.32)	(973.77)	
3.	Net Profit / (Loss) for the period after tax	(31.19)	(481.18)	(63.32)	(973.48)	(31.19)	(481.37)	(63.32)	(973.77)	
4.	Total Comprehensive Income for the period	-	2.73	6.62	2.73	-	2.73	6.62	2.73	
5.	Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share)	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	(3,22,482.53)	(3,22,482.53)	(3,21,511.78)	(3,22,482.53)	(3,22,483.06)	(3,22,483.06)	(3,21,511.90)	(3,22,483.06)	
	Audited Balance Sheet of the previous year									
7.	Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share):									
	1. Basic & Diluted	(0.009)	(0.14)	(0.02)	(0.29)	(0.01)	(0.14)	(0.02)	(0.29)	

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com) The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com)

For Ushdev International Limited

Radha M Rawat (IMA Authorised Signatory)

Place: Mumbai, Date: 31 July, 2024

दिनांक : ०१.०८.२०२४

ठिकाण : मुंबई

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्**ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई– ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९९५६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeeppews@gmail.com.